

महाराष्ट्र विधानसभा

तिसरे अधिवेशन, २०१५

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमधील वास्तव्य केलेली इमारत
खरेदी करण्याच्या निर्णयाबाबत

- (१) ९४१ (२२-१२-२०१४). श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमधील वास्तव्य केलेली इमारत ४० कोटी रुपयांना खरेदी करण्याचा निर्णय शासनाने माहे सप्टेंबर, २०१४ मध्ये घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?
- (३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत

श्री. राजकुमार बडोले (१०-०३-२०१५) : (१), (२) व (३) सप्टेंबर, २०१४ मध्ये निर्णय झाला नाही. तथापि, दि. ३/२/२०१५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९२१-२२ मध्ये वास्तव्य केलेले लंडनस्थित १० किंग्ज हेन्नी रोड, एन.डब्ल्यु, ३ हे घर केंद्र शासन, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या मान्यतेच्या तत्वतः मान्यता दिली आहे व त्या अनुषंगाने पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी मंत्री, सामाजिक न्याय यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यास मान्यता दिली आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एम.आय.डी.सी) जमिनी अतिक्रमणमुक्त
करणेबाबत

- (२) २४७४ (२२-१२-२०१४). श्री.संदीप नाईक (ऐरोली) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ठाणे व नवी मुंबई येथील जमिनीवरील अतिक्रमणे हटवून त्या जमिनी अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय उद्योग विभागाने नुकताच घेतला आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या जमिनीवर झोपडपट्टीधारक अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत असल्याने झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाबाबत काय उपाययोजना करण्यात आली आहे वा करण्यात येत आहेत,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (०९-०३-२०१५) :(१) व (२) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे इस्टेट औद्योगिक क्षेत्रात ७६ हे. आर व टी.टी.सी. औद्योगिक क्षेत्रात १२१.८६ हे.आर. क्षेत्रावर अतिक्रमण झालेले असून, तेथे झोपडपट्ट्या अस्तित्वात आहेत.

मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे जनहित याचिका क्र. १,३५,३६/२००७ ही दाखल करण्यात आली होती. त्याअनुषंगाने मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही प्रस्तावित आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या दि.३०/७/२०१२ रोजी झालेल्या बैठकीत टि.टि.सी व वागळे इस्टेट या औद्योगिक क्षेत्राकरीता महामंडळामार्फत झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टि.टी.सी. औद्योगिक क्षेत्रातील २९ झोपडपट्ट्यांपैकी २ झोपडपट्ट्यांतील पात्र झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी महामंडळाने नवी मुंबई महानगरपालिकेस जागा उपलब्ध करून दिली आहे. तर २७ ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे. वागळे इस्टेट येथील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन योजना राबविण्यासाठी पात्र झोपडपट्टी धारकांची संख्या निश्चित करणे, सर्वेक्षण करणे इ. कामे प्रगतीपथावर आहेत.

(३) लागू नाही.

**सोलापूर जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालयातील
अपंग कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय**

(३) २९४६ (१५-०१-२०१५). **श्री.बबनराव शिंदे (माढा) :** सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्ह्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालयात अपंग कर्मचाऱ्यांवर होणारे अत्याचार व अन्याय याबाबतचे निवेदने मा.मुख्यमंत्री यांना महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी (अ ते ड) संघटना सोलापूर शाखा यांनी दिनांक ११ नोव्हेंबर, २०१४ रोजी दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निवेदनानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. राजकुमार बडोले (०३-०३-२०१५) :(१) होय, हे खरे आहे,

(२) सदर निवेदनात नमूद केलेल्या मागण्या ज्या कार्यालयांशी संबंधित आहेत ती कार्यालये ज्या प्रशासकीय विभागाच्या अखत्यारीत येतात त्या प्रशासकीय विभागांना प्रस्तुत प्रकरणी

तातडीने कार्यवाही करण्याबाबत या विभागाच्या दि. १८ डिसेंबर, २०१४ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील राजपूत भामटा व परदेशी भामटा या समाजाला जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर व वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत

(४) ५८०० (१०-०४-२०१५). श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील राजपूत भामटा व परदेशी भामटा या समाजाला जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर व वैधता प्रमाणपत्रासाठी असलेल्या अटी व शर्ती शिथिल करण्याबाबत मा.स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी संबंधितांकडे वारंवार मागणी करण्यात येऊनही अद्यापी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान आढळून आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त बाबतीत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (३०-०७-२०१५) : (१) हे खरे नाही.

(२) महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष प्रवर्गाची यादी अद्यावत करण्यात आली असून ती शासन पत्र क्र.संकीर्ण-२००८/यादी/प्र.क्र.५५३/मावक-५, दि.२६ सप्टेंबर, २००८ अन्वये प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर यादीतील "विमुक्त जाती-अ" या प्रवर्गामध्ये अ.क्र.१० वर "राजपूत भामटा" या जातीची नोंद असून सदर जातीची तत्सम जात म्हणून "परदेशी भामटा" या जातीची नोंद आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या विभागाच्या दि.६/२/२०१० च्या शासन निर्णयान्वये विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील व्यक्तींना अथवा त्यांच्या कुटूंबियांना दि.२१/११/१९६१ रोजी वा तत्पूर्वी त्यांचा राज्यातील सर्वसाधारण रहिवास असण्याची अट व दि.२५/३/२०१३ च्या शासन परिपत्रकान्वये नॉन क्रिमिलियर बाबतचे निकष विहित करण्यात आले आहेत. तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व सन २००९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २३ नुसार महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम २०१२ विहित करण्यात आले आहेत. त्यानुसार जात प्रमाणपत्र देणे व त्याच्या पडताळणीचे कामकाज करण्यात येते.

विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील व्यक्ती ह्या उदरनिर्वाहाकरिता भटकंती करत असल्याने त्यांना जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सोयीचे व्हावे याकरिता ते ज्या ठिकाणी वास्तव्य करीत असतील त्या गावच्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने दिलेले प्रमाणपत्र

वि.स. ५७ (4)

एक पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबतच्या सूचना दि.१/१०/२००८ च्या शासन निर्णयामध्ये दिलेल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील मागावर्गीय विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाच्या अनुदानात वाढ करून आर्थिक तरतुद
उपलब्ध करून देण्याबाबत**

(५) ६३४५ (१०-०४-२०१५). श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अनुदानित वस्तीगृहाच्या अनुदानात वाढ करून आर्थिक तरतुद उपलब्ध करून देण्याची मागणी पुणे जिल्हा अनुदानित वस्तीगृह संस्था चालक असोशीएशनच्या वतीने दिनांक ७ जानेवारी, २०१५ रोजी सामाजिक न्याय मंत्री महोदयांना दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत तालुक्याच्या ठिकाणी मागासवर्गीय मुला-मुलींसाठी अनुदानित वस्तीगृहे सुरु करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी (मुलांसाठी) कोणतेही वस्तीगृह उपलब्ध नसून त्यांच्या राहण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचे वस्तीगृह सुरु करणेबाबत शासन स्तरावरून केलेली कार्यवाही वा शासनाची प्रतिक्रिया काय आहे?

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत

श्री. राजकुमार बडोले (२४-०७-२०१५) :(१) अशा प्रकारचे निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही.

(२) राज्यात एकूण २३८८ मागासवर्गीय मुला-मुलींची अनुदानित वसतीगृहे कार्यरत आहेत,

(३) शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढरे येथे समता शिक्षण संस्था संचालित समता विद्यार्थी वसतीगृह कार्यरत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूरसह इतर जिल्ह्यात बनावट जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र
देण्यात येत असल्याबाबत**

(६) ७१०३ (०९-०४-२०१५). श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.उल्हास पाटील (शिरोळ) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूरसह कुरुंदवाड, जयसिंगपूर, सांगली, मिरज, कराड, साता-यातीलही सुमारे ७० पेक्षा अधिक गरजूंना बनावट जातवैधता पडताळणी प्रमाणपत्रांची खैरात करण्यात आल्याचे माहे डिसेंबर, २०१४ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एकीकडे बनावट जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र वाटत असतांना याच कार्यालयात एस.एम.लोहिया ज्युनिअर कॉलेजमधून दिनांक १२ नोव्हेंबर, २०१० रोजी जावक क्रमांक ११४/२०१०-११ हा प्रस्ताव दाखल होऊन चार वर्षांनंतरही जातवैधता प्रमाणपत्र मिळालेले नसल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त भाग (१) मध्ये पोलिसांनी आतापर्यंत किती जणांना कोणत्या कलमान्वये अटक केली आहे, व त्यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, तसेच उक्त भाग (२) च्या प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. राजकुमार बडोले (२९-०७-२०१५) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

सदर प्रस्तावान्वये एकूण ३१ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील २६ अर्जदारांना वैधता प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आलेली आहे. उर्वरित ५ पैकी १ प्रकरण नस्तीबध्द असून ४ अर्जदारांच्या अर्जाची नोंद संगणकीय अभिलेखात आढळून येत नाही. संबंधित अर्जदारांनी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असल्यास व त्याप्रमाणे अर्ज सादर केल्यास नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

(३) खोट्या व बनावट सहाय्या आणि स्टॅंपचा वापर करून बनावट जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली असून त्याच्यावर भा.दं.वि.स. कलम ४२०, ४१९, ४६८ व ४७० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्हाचे कामी विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र.२ कोल्हापूर या कार्यालयातील कनिष्ठ लिपिकास अटक करण्यात आली असून त्याला निलंबित करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन बँकेतील कर्मचा-यांना गेल्या १४ महिन्यापासून
वेतन मिळाले नसल्याबाबत**

(७) ७१६९ (१०-०४-२०१५). श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यातील पेण अर्बन बँकेतील कर्मचा-यांना गेल्या १४ महिन्यापासून वेतन मिळालेले नसल्याचे माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या कर्मचा-यांचे थकित वेतन तातडीने देण्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) तसेच या कामगारांच्या इतरही मागण्यासंदर्भात शासनाने कोणता निर्णय घेण्यात आला आहे,

(४) अद्याप कोणताच निर्णय झाला नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१५-१०-२०१५) :(१) होय.

(२) व (३) पेण अर्बन बँकेच्या प्रशासक मंडळाने ठराव करून बँकेतील कर्मचाऱ्यांना चार महिन्यांचे थकीत वेतन (फेब्रुवारी २०१५ मध्ये ऑक्टोबर २०१३ चे १ वेतन, मार्च २०१५ मध्ये नोव्हेंबर २०१३ व डिसेंबर २०१३ चे २ वेतन व एप्रिल २०१५ मध्ये जानेवारी २०१४ चे १ वेतन) दिलेले आहे. सहकारी बँक नवनिर्माण कर्मचारी सेना व श्री.नितीन भास्कर काळण, बँकेचे कर्मचारी यांनी वेतनास होणारा विलंब, सेवानिवृत्त आणि राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांची देणी इत्यादीबाबत मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे दावा क्र.९५८४/२०१४ दाखल केलेला असून सदर दावा न्यायालयात प्रलंबित आहे. सबब कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील बंद पडलेल्या १०७ सहकारी बँकातील
थकबाकीदारांकडील वसुलीबाबत**

(८) ७२२४ (१०-०४-२०१५). श्री.प्रकाश आंबिटकर (राधानगरी), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), श्री.वैभव नाईक (कुडाळ), श्री.भरतशेठ गोगावले (महाड), श्री.सदा सरवणकर (माहिम), श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती), श्रीमती मोनिका राजळे (शेवगांव - पाथर्डी) :
सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील १०७ सहकारी बँका बंद असून बंद पडलेल्या ७६ बँकांनी गेल्या ३ वर्षात रिझर्व्ह बँकेला आपला तिमाही अहवाल सादर केला नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रिझर्व्ह बँकेला ३ महिन्यात अहवाल पाठविणे बंधनकारक असूनही काही बँकांनी आपला तिमाही अहवाल पाठविला नसल्याने त्या बँकावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) तसेच बंद पडलेल्या १०७ सहकारी बँकातील किती थकबाकीदारांकडून वसूली करण्यात आली आहे व किती ग्राहकांना त्यांचे पैसे देण्यात आले आहेत,

(४) असल्यास, अजून किती थकीत कर्ज वसूल करण्याचे शिल्लक आहे व याकडे दुर्लक्ष करणा-या यंत्रणेवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व उक्त दोन्ही प्रकरणाबाबतच्या कार्यवाहीची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील (१५-१०-२०१५) : (१) नाही.

अवसायनातील बँकांनी रिझर्व्ह बँकेस तिमाही अहवाल सादर करणे बंधनकारक नाही. परंतु अवसायनातील बँका रिझर्व्ह बँकेचा उपक्रम असलेल्या DICGC (डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन) यांना दर तीन महिन्यांनी अहवाल सादर करतात.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

- (३) सुमारे ५१,८०४ थकबाकीदारांकडून वसुली करण्यात आली आहे. तसेच सुमारे ७३,११६ ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्यात आलेल्या आहेत.
- (४) सुमारे रु.१,३९,८३३ लाख थकीत प्रकरणांची कर्जवसुली करण्याचे शिल्लक आहे. संबंधित थकबाकीदारांकडून कर्जदाराविरुद्ध अवसायकांनी वसुली दाखले/हुकुमनामे, जप्ती, लिलाव पध्दतीने वसुली कार्यवाही केली आहे व करण्यात येत आहे. त्यामुळे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेवर कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील मातंग समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या महामंडळात गैरव्यवहार करण्यात आल्याबाबत

(९) ७७१२ (०९-०४-२०१५). श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील मातंग समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात सुमारे ५०० कोटींचा गैरव्यवहार करण्यात आल्याचे माहे ऑक्टोबर, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी (उद्गीर) यांनी मा.मुख्यमंत्री, मा.सामाजिक न्याय मंत्री, मा.मुख्य सचिव यांना दिनांक १८ नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त बाबतीत शासनाने चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले तसेच चौकशीअंती दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (१७-०७-२०१५) : (१) अंशतः खरे आहे.

(२) होय.

(३) व (४) सदर प्रकरणी विभागीय स्तरावर व सी.आय.डी. मार्फत चौकशी सुरु आहे.

नाशिक जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामध्ये बनावट जात वैधता प्रमाणपत्रे वितरीत केली जात असल्याबाबत

(१०) ७७१३ (०९-०४-२०१५). श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केलेल्या अर्जदारांना तेथील दलालांकडून बनावट जात वैधता प्रमाणपत्रे वितरीत केली जात असल्याचे माहे सप्टेंबर, २०१४ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी विभागीय स्तरावर त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानुसार किती दोषींवर वा शासकीय कर्मचा-यांवर प्रशासकीय/ दंडात्मक कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. राजकुमार बडोले (२४-०७-२०१५) :(१) हे खरे आहे.

(२) पोलीस उपअधिक्षक (दक्षता पथक) यांच्यामार्फत चौकशी करण्यात येत असून नागरिकांनी बोगस प्रमाणपत्रांपासून सावधान राहण्याबाबत राज्यस्तरावरून वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देण्यात आली आहे.

तपासाअंती एकूण तीन जातवैधता प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यातील एका प्रकरणात उपविभागीय अधिकारी, शिरपूर जि.धुळे यांनी बनावट वैधता प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी संबंधिताविरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून उर्वरित दोन प्रकरणात चौकशी चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

औद्योगिक सहकारी संस्थांना शासनाने दिलेल्या अनुदानामध्ये झालेला गैरव्यवहार

(११) ११७८ (०९-०४-२०१५). श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) संत तुकाराम मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था कोरवली (जि.सोलापूर), डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था, मंगळवेढा, (जि.सोलापूर), महात्मा गांधी मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था, वाघोली, (जि. सोलापूर), महात्मा फुले मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था, (जि.सोलापूर) या संस्थांना शासनाने दिलेल्या अनुदानामध्ये गैरव्यवहार करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय , असल्यास, चौकशीत काय आढळून आले व दोषी आढळून येणाऱ्या संस्थांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (०१-०७-२०१५) :(१) व (२) नाही.

सदर संस्थांचे अंकेक्षण करून शासनास १ महिन्यात अहवाल सादर करण्यास सहकार विभागास अवगत करण्यात आले आहे. सहकार विभागाकडून अंकेक्षण अहवाल अद्याप अप्राप्त आहे. तसेच प्रादेशिक उपायुक्तांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार महात्मा फुले मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्तांना कळविण्यात आले आहे व दोषी संस्थेविरुद्ध

सहकारी संस्था कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांना कळविण्यात आलेले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**परभणी जिल्ह्यातील पेंडु (खु) ता.पालम येथील आचार्य विनोबा भावे प्राथमिक आश्रमशाळा
बेकायदेशीरपणे हलविण्यात आल्याबाबत**

(१२) १०४८९ (०९-०४-२०१५). श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) परभणी जिल्ह्यातील पेंडु (खु) (ता.पालम) येथील आचार्य विनोबा भावे प्राथमिक आश्रमशाळा बेकायदेशीरपणे मौ.बनवस येथे हलविण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नियमानुसार आश्रमशाळा ज्या गावासाठी मान्य करण्यात आली आहे, तिथुन हलविण्याची परवानगी नसतांनाही या स्थानांतरणाकडे अधिका-यांनी दुर्लक्ष केले, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, ही आश्रमशाळा स्थानांतरीत केल्यामुळे पेंडु (खु) व पेंडु (बु) या गावांतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने ही आश्रमशाळा पुन्हा पेंडु (खु) येथे स्थानांतरीत करण्यात यावी अशी मागणी स्थानिक शेतक-यांनी मा.मुख्यमंत्री यांचेकडे दिनांक २० नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास केली, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त बाबतीत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे. तसेच याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आहे, तसेच ही आश्रमशाळा पेंडु (खु) या मुळस्थानी सुरु करण्यासंदर्भात शासन काय कारवाई करणार आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (०४-०८-२०१५) :(१), (२), (३) व (४) शासन निर्णय दि. १८.०९.१९९६ परिशिष्ट मधील अ.क्र. ३१ अन्वये सुयोदय सेवाभावी संस्थेस मौजे पेंडू (खु.), ता.पालम जि.परभणी या ठिकाणी विजाभज प्राथमिक आश्रमशाळा सन १९९६-९७ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मौजे पेंडू (खु.) ता.पालम, जि.परभणी या आश्रमशाळेच्या ठिकाणी पाणी टंचाईमुळे येणा-या अडीअडचणी लक्षात घेऊन दि.१२.०६.२००३ अन्वये सदरची आश्रमशाळा ही मौजे बनवदा, ता.पालम.जि परभणी या ठिकाणी अटी व शर्तीच्या अधीन राहून स्थलांतरणास परवानगी देण्यात आली आहे. सदर शासन निर्णय विरुद्ध याचिका क्र. ३०१० दाखल केली असता मा. उच्च न्यायालयाने दि. ०२.०४.२००४ रोजी शासन निर्णय दि.१२.०६.२००३ चे आदेश रद्द केले. त्यामुळे सदर निर्णयानुसार सदर आश्रमशाळा, ही मौजे पेंडू (खु.) ता.पालम, जि.परभणी या मुळच्याच ठिकाणी चालू आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर येथील विभागीय जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रे प्रलंबित असल्याबाबत

(१३) १२८४० (१०-०४-२०१५). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर) श्री.प्रकाश आंबिकर (राधानगरी), श्री.उल्हास पाटील (शिरोळ) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर येथील विभागीय जात पडताळणी समितीकडे हजारो विद्यार्थी, नोकरदार यांची जातवैधता प्रमाणपत्रे प्रलंबित आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यामुळे या उमेदवारांना नोकरीवर वा महाविद्यालयांतील प्रवेशाकरिता अनेक अडचणी येतात हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या अर्जदारांच्या असहायतेचा फायदा घेऊन तेथे जातपडताळणीचा अर्थपूर्ण व्यवहार चालत असल्याचे माहे नोव्हेंबर, २०१४ च्या सुमारास निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(४) असल्यास, या संदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व चौकशीनुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे

श्री. राजकुमार बडोले (१४-०८-२०१५) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) हे खरे नाही.

(४) पोस्टाद्वारे जातवैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येत असून भ्रमणध्वनीवरून एसएमएसद्वारे जातवैधता प्रमाणपत्र तयार असल्याचे संबंधित अर्जदारांना कळविण्यात आले आहे. तसेच जातवैधता प्रमाणपत्राची यादी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून वर्तमानपत्रातूनही याबाबत प्रसिध्दी देण्यात आली आहे. याशिवाय जातवैधता प्रमाणपत्र वाटपाची विशेष मोहिम देखील अनेकवेळा राबविण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मंत्रालयातील व मा. मंत्र्यांच्या निवासातील नुतनीकरणावर लाखो रुपयांचा खर्च केल्याबाबत

(१४) १३२९४ (१०-०४-२०१५). श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात मा.मुख्यमंत्री तसेच सर्व मंत्रीमहोदयांना काटकसरीचे आदेश असतानाही मंत्री महोदयांनी मंत्रालयातील व निवासातील फर्नीचर आणि सजावटीसाठी लाखो रुपयांचा खर्च केल्याचे दिनांक १ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नुतनीकरणाच्या कामाचे कोणतेही अंदाजपत्रक नसतानाही उक्त दालनांवर लाखो रुपये खर्च करण्याची कारणे काय आहेत, तसेच आतापर्यंत मंत्र्यांच्या दालनाच्या नुतनीकरणाच्या कामावर आतापर्यंत किती रुपये खर्च करण्यात आले आहेत,

(३) तसेच राज्यमंत्री मंडळातील कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्या बंगल्याच्या नुतनीकरणाची मा. मुख्यमंत्री यांनी ठरवून दिलेल्या ३ लाखापेक्षा अधिक किंमतीची कामे ई-टेंडरिंग पध्दतीने न करता आपल्या मर्जीनुसार केली आहेत, हेही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१३-१०-२०१५) : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

दालनांच्या नुतनीकरणाची कामे ही मा. मंत्री महोदयांच्या मागणीनुसार अंदाजपत्रके मंजूर केल्यानंतरच करण्यात आली आहेत. सुचविलेली कामे पूर्ण झाली असून अद्याप खर्च पडलेला झालेला नाही.

(३) सदर कामे शासनाच्या प्रचलित पद्धतीनुसार मजूर सहकारी संस्थांच्या मार्फत करण्यात आली आहेत.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

भुविकास बँकेमधील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना दिनांक १ फेब्रुवारी, १९९८ पासूनचा अतिरिक्त महागाई भत्ता व त्या अनुषंगाने इतर रक्कमा मिळण्याबाबत

(१५) १३९०३ (१५-०५-२०१५). श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भुविकास बँकेमधील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना दिनांक १ फेब्रुवारी, १९९८ पासूनचा अतिरिक्त महागाई भत्ता व त्या अनुषंगाने इतर रक्कमा मिळण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी (मुर्तिजापूर) यांनी दिनांक ४ डिसेंबर, २०१४ व दिनांक १० जानेवारी, २०१५ रोजी मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीनुसार सदरहू सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त महागाई भत्ता व इतर रक्कमा मिळण्याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,

(३) अद्याप निर्णय घेतला नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१५-१०-२०१५) :(१) होय.

(२) भू-विकास बँकाबाबत मंत्रीमंडळ उपसमितीच्या शिफारशी नुसार दि.१२.२.२०१५ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असून त्याअनुषंगाने दि.२४.७.२०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील सुतार समाजाच्या मागण्यांबाबत

(१६) १४३४० (०९-०४-२०१५). श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जिल्हा सुतार समाज समन्वय समिती, अमरावती यांनी सुतार समाजाच्या मागण्यांबाबत मा.मुख्यमंत्री यांना निवेदने दिली आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने मागील ३ वर्षांत सुतार समाजाच्या मागण्यांसंदर्भात कोणती कार्यवाही केली आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (१३-१०-२०१५) : (१) होय.

- (२) सुतार समाजाच्या विभागास प्राप्त झालेल्या निवेदनातील मागण्या वेगवेगळ्या विभागाशी संबंधित असल्यामुळे आवश्यक त्या कार्यवाही करिता संबंधित विभागांना पाठविण्यात आल्या आहेत.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**सिंदखेडराजा ते मेहकर (जि.बुलढाणा) महामार्गावर पळसखेड चक्का शिवारात
आयशर पुलावरून कोसळून झालेला अपघात**

(१७) १४८६० (१०-०४-२०१५). डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सिंदखेडराजा ते मेहकर (जि.बुलढाणा) महामार्गावर पळसखेड चक्का शिवारात दिनांक १७ नोव्हेंबर, २०१४ रोजी टमाटरने भरलेला ट्रक आयशर पुलावरून कोसळून अपघात झाला, हे खरे आहे काय,
- (२) तसेच अज्ञात वाहनाने दोन दुचाकी स्वारांना घटना वरील ठिकाणीच दिनांक २८ नोव्हेंबर, २०१४ रोजी घडली आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर ठिकाणी वारंवार अपघात होत असल्यामुळे वरील वळणावर दोन्ही बाजूला गतीरोधक बसविण्यासाठी रस्त्यातील खड्डे बुजविण्यासाठी शासनाकडून कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील (२८-०९-२०१५) : (१) होय.

- (२) होय.
- (३) पुलाचे ठिकाणी दोन्ही बाजूस गतिरोधक बसवून सूचना फलक व रेडियम डेलीनेटर्स लावण्यात आले आहेत. साईट Distance वाढविण्यासाठी अडथळा आणणाऱ्या झाडांच्या फांद्या

तोडण्यात आलेल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील या रस्त्याच्या लांबीतील १०० टक्के खड्डे दि.१५.६.२०१५ पूर्वी पूर्णपणे भरण्यात आले आहेत.

कपालेश्वर पतसंस्थेतील ठेवीदारांना त्यांची ठेवी देण्याबाबत

(१८) १५०२६ (१०-०४-२०१५). श्रीमती देवयानी फरांदे (नाशिक मध्य) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सन २००० सालापासून बंद पडलेल्या कपालेश्वर पतसंस्थेतील एकूण २२७६ ठेवीदारांचे रूपये १६,४०,९४,३५९/- अदयापही ठेवीदारांना परत मिळालेले नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सहकार खात्यामार्फत दि. १३ ऑक्टोबर, २०१० रोजी वा त्या सुमारास पैसे बाकी असलेल्या ठेवीदारांनी संपर्क करण्यासंदर्भातील जाहिरात काढण्यात आली होती, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, कपालेश्वर संस्थेच्या नावावर असलेली मालमत्ता सिल करण्यात आली आहे काय, तसेच सदर जप्त करण्यात आलेल्या मालमतेचा शासनाने लिलाव करून त्यामार्फत मिळालेली रक्कम ठेवीदारांना परत देण्यात आली आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील (०५-१०-२०१५) : (१) अंशतः खरे आहे

श्री. कपालेश्वर ना.सह.पत.संस्था म., नाशिक या संस्थेचे दफ्तरावरून संस्थेचे ५४६ ठेवीदारांचे एकूण रु.३१,००,३४४/- इतकी रक्कम ठेवीदारांना अदा करणे बाकी आहे. सदर संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष व पदाधिकारी यांनी संस्थेचे नावाशी साधर्म समांतर अशी क्रेडीट गंगाजळी नावाची ठेव योजना चालू करून एकूण २२७६ ठेवीदारांचे रु.१६,४०,९४,३५९/- रकम जमा केली. परंतु सदर रक्कम संस्थेच्या हिशोबात जमा केलेली नाही.

(२) तत्कालीन मा.उपमुख्यमंत्री यांनी दि.१.९.२०१० रोजी घेतलेल्या सभेचे प्राप्त झालेले इतिवृत्तात संस्था/ अवसायक यांनी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन क्रेडीट गंगाजळीचे संपुर्ण रेकॉर्ड reconstruct करण्यात यावे असा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर सभेच्या इतिवृत्ताच्या अनुपालनार्थ दि.१८.१०.२०१० ते ३०.१०.२०१० या कालावधीत अवसायकांनी दि. १५.१०.२०१० रोजीचे वर्तमानपत्राद्वारे जाहिरात दिलेली आहे तसेच सर्वाना समजेल व दृष्टिक्षेपात येईल असे बॅनर तयार करून सदर क्रेडीट गंगाजळीचे पासबुक संकलित करण्यात आलेले आहेत.

(३) प्रस्तुत संस्थेचे नाव वापरून तत्कालिन पदाधिकारी/संचालक यांनी क्रेडीट गंगाजळी म्हणून याजना राबविली होती. याबाबत शासनाने उपविभागीय अधिकारी, नाशिक यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे. दोषी संचालकांची मालमत्ता जप्त केली असून सदर मालमत्तांची सद्यःस्थिती व नियंत्रण हे प्राधिकृत अधिकारी यांचेकडे आहे.

(४) मा.उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडे दाखल याचिका क्र.३५५४/२००० अन्वये प्राप्त

निर्देशानुसार दि.१०.१०.२००२ रोजी विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था वर्ग-२ (फिरते पथक), नाशिक यांनी संबंधितांवर एम.पी.आय.डी. अंतर्गत सरकारवाडा पोलिस स्टेशन येथे गुर.नं. आय१९३/२००२ अन्वये संस्थेचे तत्कालिन अध्यक्ष, व्यवस्थापिका, लिपिक त्याचप्रमाणे सचिव अशा ४ व्यक्तिविरुद्ध एकूण रक्कम रु.१०,५३,५४१/- इतक्या रकमेच्या अपहाराबाबत गुन्हा दाखल केलेला आहे. सदरच्या खटल्याचे कामकाज मा.ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग-१, नाशिक येथे चालू आहे.

**माढा येथील न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम
निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत**

(१९) १५०३३ (१०-०४-२०१५). श्री.ज्ञानराज चौगुले (उमरगा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) माढा (जि.सोलापूर) येथील न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे सदर जागेचा वापर करण्यासाठी परवाना मिळाला नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत संबंधित न्यायालयाव्दारे चौकशीची मागणी करण्यात आली होती, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरचे बांधकाम ज्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यकाळात झाले तेच अधिकारी सध्या क्वॉलिटी कंट्रोल कार्यालयात कार्यरत असल्याचे सदर प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी होत नसलेबाबत व सदर चौकशी इतर अधिकाऱ्यामार्फत करणेबाबत अनेक सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधीव्दारे मागणी होत आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे (१७-१०-२०१५) : (१) व (२) हे खरे नाही. इमारतीच्या बांधकामामधील काही उणीवा दूर करण्याबाबत उपभोक्त विभागाने मागणी केली आहे. या उणीवा दूर करण्याचे काम प्रगतीत आहे.

(३) सदर इमारतीचे बांधकाम करणारे कायर्कारी अभियंता व कामाची चौकशी करणारे गुण नियंत्रण मंडळाचे कार्यकारी अभियंता हे एकच अधिकारी नव्हते.

(४) व (५) इमारत बांधकामाची तपासणी दक्षता व गुणनियंत्रण मंडळामार्फत करण्यात आली आहे. तत्संबंधी अहवालातील निष्कर्षाचा विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.

जात पडताळणी समितीवरील अधिकाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे
विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय

(२०) १६२८१ (०६-०८-२०१५). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जात पडताळणी समितीवरील अधिकाऱ्यांच्या "काम बंद" आंदोलनामुळे विद्यार्थी तसेच नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासप्रवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता जात पडताळणी प्रमाणपत्र अत्यावश्यक असते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जात पडताळणी समितीमधील अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर उपाय काढून समित्यांचे कामकाज पूर्ववत सुरु करण्यासंदर्भात शासन स्तरावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (१८-११-२०१५) : (१) हे खरे नाही.

जात पडताळणी समितीवरील कोणत्याही अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलेले नाही जात प्रमाणपत्र पडताळणीची कामे नियमितपणे पार पाडली जात आहेत.

(२) हे खरे आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

अपंगाच्या सक्षमीकरणासाठी उपलब्ध निधी सामाजिक न्याय विभाग खर्च करण्यास
असमर्थ ठरल्याबाबत

(२१) १६३४५ (३०-७-२०१५). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अपंगाच्या सक्षमीकरणासाठी सन २०१३-१४ मध्ये ८ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती परंतु प्रत्यक्षात वर्षभरात हा सर्व निधी खर्च करण्यास सामाजिक न्याय विभाग अपयशी ठरल्याने त्यातील ६ कोटी ८२ लाख खर्च झाले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासकीय सेवेतील अपंगासाठीच्या तीन टक्के जागा भरण्याविषयी शासन उदासिन असल्यामुळे एप्रिल, २०१५ पर्यंत २ हजार ४७६ पदांचा अनुशेष अद्यापही शिल्लक असल्याची बाब माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली , हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त बाबतीत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२६-१०-२०१५) : (१) अंशतः खरे आहे.

अपंग कल्याण आयुक्तालयामार्फत राबविला जाणाऱ्या शिष्यवृत्ती , लघुउद्योगासाठी वित्तीय सहाय्य, गुणवत्ता पुरस्कार, सर्वेक्षण व क्रिडा स्पर्धासाठी सन २०१३-१४ मध्ये एकूण ८ कोटी ७५ लाख इतकी तरतुद मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी पुरवणी मागणी पुनर्विनियोजनाद्वारे एकूण ७ कोटी १६ लाख ५४ हजार इतकी तरतुद प्रत्यक्ष अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध झाली होती. त्यामधील रु. ६ कोटी ८९ लाख ०९ हजार इतकी रक्कम दि. ३१.३.२०१४ अखेर खर्च झालेली आहे.

(२) रिट याचिका क्र. ३२९४/२०१० निलिमा अनंत सुर्वे विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगाने शासकीय/निमशासकीय सेवेतील अपंगांचा अनुशेष भरण्याबाबत वेळोवेळी या विभागाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यानुसार सद्यस्थितीमध्ये अपंगांच्या रिक्त पदांच्या अनुशेषांपैकी २५५३ पदे भरण्यात आलेली असून, ६१० पदांकरिता जाहिराती देण्यात आलेल्या आहेत. २४७६ पदांचा अनुशेष शिल्लक असून सदर पदे भरण्याबाबत सर्व संबंधीताकडे सतत पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच प्रधान सचिव (सा.न्या) यांचे दि. २३.७.२०१५ च्या अर्ध शासकीय पत्रान्वये सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना अपंग अनुशेषाची रिक्त पदे विशेष भरती मोहिम राबवून तातडीने भरून काढण्याची कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील साखर उद्योगांना आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याबाबत

(२२) १६४४५ (१३-०८-२०१५). डॉ.पतंगराव कदम (पलूस कडेगाव), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील साखर उद्योगासमोर संकट उभे राहिले असून यातून मार्ग काढला नाही तर पुढच्या वर्षाचा उसाचा प्रश्न सुटणार नाही यांची जाणीव शासनाला असल्याने केंद्राच्या आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी आर्थिक मदतीकरिता राज्यशासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१९-१०-२०१५) :(१) होय.

(२) दि.१५/४/२०१५ चे निवेदनान्वये मा.केंद्रिय अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना राज्यातील साखर उद्योगास आर्थिक सहाय्य देण्यासाठी मागणी केलेली आहे.

सदर निवेदनाद्वारे राज्यातील साखर उद्योगासाठी अबकारी कर्ज, बफर स्टॉक निर्मिती, मुदत कर्जाची पुनर्चना, साखर दरातील चढउतार निधी (SSF), बिनव्याजी कर्ज

इ. मुद्रयांबाबत धोरणात्मक निर्णय होणेस केंद्र शासनाकडे विनंती केली आहे.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

**धुळे - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या चौपदीकरणासाठी
सुरु केलेले भूसंपादन**

(२३) १६४८२ (१३-०८-२०१५). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), अॅड.के. पाडवी (अक्कलकुवा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.राहुल बोंद्रे (चिखली), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) धुळे - अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या चौपदीकरणासाठी सुरु केलेली भूसंपादन प्रक्रिया अत्यंत धिम्म्या गतीने चाललेली असून मार्गालगतच्या विस्थापितांचा प्रश्न सोडविण्यामध्ये देखील बरेच अडथळे आहेत, असे मे, २०१५ च्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने होणे व विस्थापितांचा प्रश्न वेळीच सोडविणे याकरिता शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०५-१०-२०१५) : (१) नाही.

धुळे-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या चौपदीकरणाचे काम केंद्र शासनाच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचेमार्फत सुरु असून या प्रकल्पाचे मुख्य महाव्यवस्थापक (तांत्रिक) तथा प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, अमरावती यांचेकडून प्राप्त अहवालानुसार सदर रस्त्याकरीता लागणाऱ्या जागेचे भुमी अधिग्रहण सक्षम प्राधिकारी भुमी अधिग्रहण (CALA) कडून विशेष भुमी अधिग्रहण अधिकारी अमरावती, उपविभागीय अधिकारी मुर्तीजापूर, अकोला, बळापूर, खामगाव व मलकापूर यांचेमार्फत राष्ट्रीय महामार्ग कायदा १९५६ अंतर्गत निर्देशानुसार सुरु आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

सदर प्रकल्पास लागणाऱ्या भूसंपादनाच्या एकुण १२१४ हेक्टर जमिनीपैकी १०८६.३४ हेक्टर जमीन (९०%) ताब्यात आलेली असून भूसंपादनाची प्रक्रिया निर्धारित कार्यक्रमानुसार राष्ट्रीय महामार्ग कायदा १९५६ अंतर्गत असलेल्या कलमाप्रमाणे सुरु असल्याचे अहवाल प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, अमरावती यांचेकडून प्राप्त झालेला आहे.

राज्यातील कर्ण व मुकबधिरांना सरकारी नोक-या व योजनांमध्ये
संधी उपलब्ध करून देण्याबाबत

(२४) १६६०७ (३०-०७-२०१५). श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), प्रा.वर्षा गायकवाड (धारवी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अपंग व्यक्तींच्या एकूण लोकसंख्येपैकी तब्बल ३० टक्के लोकसंख्या (७ लाख ४० हजार) कर्ण व मुकबधिरांची आहे, मात्र त्यांच्या संख्येच्या प्रमाणात त्यांना सरकारी नोक-या व योजनांमध्ये संधी मिळत नसल्याचे माहे एप्रिल, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील कर्ण व मुकबधिरांना लोकसंख्येच्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (२६-१०-२०१५) :(१) व (२) हे खरे नाही.

केंद्र शासनाच्या अपंग अधिनियम, १९९५ ची राज्यात सन १९९६ पासून जशीच्या तशी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर अधिनियमातील तरतूदीनुसार शासकीय सेवेत अपंगाकरिता एकूण ३ टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. त्यानुसार अंध व क्षीणदृष्टी , अस्थिव्यंग तसेच कर्ण व मुकबधिर या तीन प्रवर्गांसाठी , प्रत्येकी १ टक्का आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. त्यानुसार राज्य शासनार्फत सरकारी नोक्या व योजनांमध्ये कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भूत नाही.

चंद्रपूर जिल्ह्यातील रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याबाबत

(२५) १६६५५ (३१-०७-२०१५). श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही-रामाळा-गडबोरी-वसेरा रस्ता इजिमा -१३० लांबी ८.७० किमी आणि मुरमाडी-कळमगाव गन्ना-कुडहेठी इजिमा-४१, लांबी ६.०० किमी. तसेच सावली तालुक्यातील सिर्सी-जाम बुज-केरोडा- व्याहाड बुज-सामदा-सोनापूर-निलसनी पठगाव-उपरी इजिमा-१३५, लांबी २२.९८० किमी हे रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याबाबत कक्ष अधिकारी नियोजन बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई यांनी अधिकांक अभियंता बांधकाम विभाग चंद्रपूर यांना अहवाल पाठविण्याबाबत माहे मार्च, २०१५ रोजी पत्र पाठविले असता अधिकांक अभियंता यांनी अद्यापही अहवाल पाठविलेला नसल्याची माहिती दिनांक ३० मे,

२०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रस्ते दर्जोन्नत करून बांधकाम विभागाला हस्तांतरित करण्यासाठीचे निवेदन बांधकाम मंत्री, अप्पर मुख्य सचिव, बांधकाम विभाग यांना माहे जानेवारी, २०१५ ते मे, २०१५ च्या दरम्यान दिले होते, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर रस्ते दर्जोन्नत करून सार्वजनिक बांधकाम विभागास हस्तांतरित करण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१३-०७-२०१५) :(१) हे अंशतः खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) मुख्य अभियंता, नागपूर यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याबाबत सादर केलेल्या प्रस्तावामध्ये काही माहिती अप्राप्त असल्याने सादर माहिती मुख्य अभियंता, नागपूर यांचेकडून मागविण्यात आली आहे.

(४) मुख्य अभियंता, नागपूर यांचेकडून माहिती प्राप्त होताच चंद्रपूर जिल्ह्यातील रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्याबाबतचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

**पंढरपूर (जि.सोलापूर) तालुक्यातील ओझेवाडी-मुढवी या उड्डाणपुलाचे बांधकाम
अपूर्ण अवस्थेत असल्याबाबत**

(२६) १६६९८ (०३-०८-२०१५). श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पंढरपूर (जि.सोलापूर) तालुक्यातील ओझेवाडी-मुढवी उड्डाणपुलाचे बांधकाम बंद पडले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर बांधकामावर आतापर्यंत १० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर पुलाचे बांधकाम बंद पडण्याची कारणे काय आहेत, तसेच सदर पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल ?

श्री. चंद्रकांत पाटील (०६-१०-२०१५) :(१) सदर ठिकाणी उड्डाण पुलाचे बांधकाम नसून माण नदीवर मोठा पूल बांधण्याचे काम ओझेवाडी ते उचेठाण या रस्त्यावर प्रगतीपथावर आहे.

(२) हे खरे नाही.

या पुलाचे काम रु. ९.९२ कोटी रकमेस मंजूर असून या पूलाच्या कामासाठी आतापर्यंत रु. ३.३३ कोटी इतका खर्च झालेला आहे.

(३) या पुलाचे काम प्रगतीपथावर असून मार्च, २०१६ अखरे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील कामांचे मेजरमेंट बुक (एम.बी) वांद्रे येथील बांधकाम विभागाच्या विश्रामगृहातील एका खोलीत आढळल्याबाबत

(२७) १७१९५ (०७-०८-२०१५). श्रीमती अमिता चव्हाण (भोकर), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय औटी (पारनेर), श्री.प्रशांत बंब (गंगापूर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील कामांचे मेजरमेंट बुक (एम.बी) मोठ्या प्रमाणात वांद्रे येथील बांधकाम विभागाच्या विश्रामगृहातील एका खोलीत आढळले असल्याचे माहे मे, २०१५ दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वांद्रे येथील बांधकाम विभागाच्या मेजरमेंट बुक घोटाळ्याप्रकरणी शासनाने १२ अभियंत्यांना तीन महिन्यापूर्वी निलंबित करण्यात आले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने चौकशी करून संबंधितांवर कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०९-१०-२०१५) :(१) होय, अंशतः खरे आहे.

माहे, फेब्रुवारी २०१५ मध्ये मेजरमेंट बुक (एम.बी) वांद्रे येथील विश्रामगृहातील एका खोलीत आढळून आले आहेत.

(२) होय, अंशतः खरे आहे

एकूण ११ अभियंत्यांना माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये निलंबित करण्यात आले होते.

(३) प्रस्तुत प्रकरणी चौकशी सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

बुलढाणा तसेच अमरावती जिल्ह्यातील रमाई आवास योजना व इंदिरा आवास योजनेतर्गत पात्र असलेले लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित असल्याबाबत

(२८) १७३०१ (३०-७-२०१५) श्री.राहुल बोंद्रे (चिखली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला असला तरी त्यांची अंमलबजावणीची पध्दती किचकट असल्याने बुलढाणा तसेच अमरावती जिल्ह्यातील रमाई आवास योजना व इंदिरा आवास योजनेतर्गत पात्र असलेले सुमार ३०० च्या वर लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित असल्याने माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदरची अतिक्रमण नियमानुकूल करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर आहेत मात्र संबंधित प्रकरणे मार्गी लागत नसल्याने नागरीकाची गैरसोय होत आहे, हे व यावर खरे आहे काय, शासनाने काय कार्यवाही केली वा करीत आहे ,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (१६-११-२०१५) : (१) अंशतः खरे आहे.

- (२) सदरची बाब महसूल विभागाशी संबंधित असल्याने, याबाबत जिल्हाधिकारी, बुलढाणा यांचे स्तरावरून कार्यवाही सुरु आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती - जमातीला सक्षम करण्यासाठी व आयोगाला अधिकार देण्यासाठी आयोगास सांविधानिक तसेच वैधानिक दर्जा देण्याबाबत

(२९) १७४५९ (३०-०७-२०१५). डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), अॅड.के. पाडवी (अक्कलकुवा), श्री.नसीम खान (चांदिवली), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती - जमाती आयोगाची स्थापना सन २००६ मध्ये करण्यात आली असून अद्यापही आयोगाला सांविधानिक तसेच वैधानिक दर्जा देण्यात आला नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आयोगाला सांविधानिक तसेच वैधानिक दर्जा देणा-या विधेयकाचा मसुदा अद्यापही अंतिम करण्यात आला नाही, हे खरे आहे काय, व त्याची कारणे काय आहेत,
- (३) तसेच, सदर आयोगास सांविधानिक तसेच वैधानिक दर्जा नसल्यामुळे आयोगाच्या शिफारशी शासनाच्या विविध विभागांवर बंधनकारक नसल्याने आयोगास संबंधित व्यक्तींना सक्षमपणे न्याय देणे शक्य होत नाही आणि त्यामुळे आयोगास सांविधानिक तसेच वैधानिक दर्जा देण्यात यावा अशी लेखी विनंती लोकप्रतिनिधीनी दिनांक २१ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास मा.मुख्यमंत्री यांचेकडे केलेली आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती / जमातीला सक्षम करण्यासाठी व आयोगाला अधिकार देण्यासाठी आयोगास सांविधानिक तसेच वैधानिक दर्जा देणारे विधेयक त्वरीत मंजूर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत

श्री. राजकुमार बडोले (१८-११-२०१५) :(१) अंशतः खरे आहे.

अनुसूचित जाती जमाती आयोगाची स्थापना दि. १/३/२०१५ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली असून आयोगाला सांविधानिक तसेच वैधानिक दर्जा देण्याबाबत कार्यवाही चालू आहे.

(२) व (३) हे खरे आहे.

(४) यासंदर्भात दि. १७/६/२०२१५ रोजी शासन स्तरावर बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीत दिलेल्या निदेशानुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत विधी व न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागाच्या सहाय्याने कार्यवाही चालू आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**तळेगाव (ता.जि.पुणे) येथील रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वृक्षतोड
केली जाणार असल्याबाबत**

(३०) १७६६१ (०३-०८-२०१५). श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तळेगाव (ता.जि.पुणे) येथील रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तब्बल ९७ आमराईतील झाडांची तोड केली जाणार असल्याचे माहे मे, २०१५ रोजी वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी ग्रामस्थांनी विरोध दर्शविला असून याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०५-१०-२०१५) : (१) व (२) होय, हे अंशतः खरे आहे.

तळेगाव ते चाकण रा.मा.क्र.५५ कि.मी. ०/०० ते २४/०० या लांबीत चौपदरीकरण/सहापदरीकरण करणे प्रस्तावित आहे. प्रत्यक्ष काम करताना रस्त्यात बाधित होणारे वृक्ष तोडण्याची कार्यवाही वन विभागाच्या शर्तीनुसार व परवानगीनुसार करण्याचे प्रस्तावित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**जय बजरंग मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित भोर, जि. पुणे या संस्थेला
दगडखाण व क्रशर उद्योगासाठी जमिन उपलब्ध करून देण्याबाबत**

(३१) १७६७२ (०७-०८-२०१५). श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जय बजरंग मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित भोर, जि. पुणे या संस्थेला दगडखाण व क्रशर उद्योग धंद्यासाठी सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे उपविभाग भोर यांच्या नांवे असलेल्या वेनवडी, भोर येथील गट क्र १८८ मधील दगडाच्या खाणीची जागा

देण्यासाठी ना हरकत दाखला जिल्हाधिकारी, पुणे यांना अदा करण्यासाठी उपरोक्त संस्थेने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (द) पुणे यांना विनंती अर्ज केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त संस्थेने केलेल्या विनंती अर्जानुसार दगडखाण व क्रशर उद्योगासाठी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप, कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०५-१०-२०१५) : (१) होय.

(२) सदर जागेची शासनास आवश्यकता असल्याने संस्थेची विनंती अमान्य करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

हडपसर- सासवड (जि. पुणे) या मार्गावर सत्यपूरम ते दिवेघाटापर्यंत अनधिकृत धोकादायक होर्डिंग्ज व अतिक्रमणांमुळे वाहतूकीस अडथळा होऊन अपघात होत असल्याबाबत

(३२) १७६७३ (०७-०८-२०१५). श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हडपसर- सासवड (जि. पुणे) मार्गावर सत्यपूरम ते दिवेघाटापर्यंत अनधिकृत धोकादायक होर्डिंग्ज व अतिक्रमणांमुळे वाहतूकीस अडथळा होऊन अपघात होत असल्यामुळे सदरील मार्ग हा मृत्यूचा सापळा बनत असल्याचे दिनांक १८ मे, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी सार्वजनिक बांधकाम खाते व ग्रामपंचायत यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्याने येथील नागरीकांनी अनधिकृत होर्डिंग्ज, अतिक्रमणे तात्काळ काढण्यात न आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०५-१०-२०१५) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) हे खरे नाही.

सत्यपूरम अपार्टमेंट ते वडकी या लांबीतील रस्त्याच्या हद्दीतील अंदाजे ४६५ अतिक्रमणे व ८५ अनधिकृत जाहिरात फलके हटविण्यात येऊन रस्ता अतिक्रमण मुक्त करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात बौध्द धर्मियांसाठी स्वतंत्र विवाह कायदा करण्याबाबत

(३३) १७९३८ (३०-०७-२०१५). श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात बौध्द धर्मियांसाठी स्वतंत्र विवाह कायदा करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रश्नी प्रस्तावाचे थोडक्यात स्वरूप काय आहे व त्यानुसार कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,
- (३) तसेच, राज्यातील बौध्द धर्मियांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात, आतापर्यंत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (१८-११-२०१५) : (१) हे खरे आहे.

- (२) व (३) या विभागाच्या दिनांक २१ सप्टेंबर, २०१५ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील बौध्दांसाठी स्वतंत्र बौध्द विवाह व वारसा हक्क कायद्याच्या मसुद्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी व मुसदा अंतिम करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक येथे टर्मिनल मार्केट उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता

(३४) १८२४७ (२३-०८-२०१५). श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दिनांक २२ जुलै, २००९ च्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये नाशिक येथे टर्मिनल मार्केट उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळूनही माहे मे २०१५ पर्यंत चार वर्षांनंतरही सदर टर्मिनल मार्केटचे काम सुरु झाले नसल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर टर्मिनल मार्केट उभारणीसाठी दिनांक ७ जानेवारी, २०१२ रोजी वा त्यादरम्यान विभागीय आयुक्त, नाशिक यांनी सहकार व पणन विभागाला प्रस्ताव सादर केलेला आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, जिल्हा प्रशासनाने प्रस्तावित केलेली जागा हस्तांतरीत करून या टर्मिनल मार्केटच्या उभारणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १२ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास शासनाकडे मागणी केलेली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. चंद्रकांत पाटील (०८-१०-२०१५) : (१) होय.

(२) होय.

(३) होय.

(४) व (५) नाशिक टर्मिनल मार्केटच्या उभारणीकरीता आवश्यक असलेल्या मौजे पिंपरी-सय्यद, जि.नाशिक येथील शासन मालकीची १०० एकर जमीन टर्मिनल मार्केटची नोडल एजन्सी असलेल्या महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळास विनामुल्य उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु आहे.

**नागपूर येथील "पूर्ती" साखर कारखान्याला कर्ज मंजूर करताना
"वित्तीय मार्गदर्शक तत्त्वाचे" उल्लंघन केल्याबाबत**

(३५) १८७१४ (१९-०८-२०१५). श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भारतीय अपारंपारिक उर्जा विकास संस्थेने (आयआरईडीए) नागपूर येथील "पूर्ती" साखर कारखान्याला ४८.६५ कोटी रु.कर्ज मंजूर करताना "वित्तीय मार्गदर्शक तत्त्वाचे" उल्लंघन केल्याचा ठपका भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षकांनी आपल्या अहवालात (कॅग) नमूद केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार या प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०८-१०-२०१५) : (१) नागपूर येथील पूर्ती साखर कारखाना हा खाजगी कारखाना आहे. सदर कारखान्यास अपारंपारीक उर्जा विकास संस्थेकडून (आयआरईडीए) ४८ कोटी ६५ लाखाचे कर्ज देण्यात आले होते. तथापि आयआरईडीए ही संस्था केंद्र शासनाच्या अखत्यारीत येते. सदर संस्थेवर राज्य शासनाचे नियंत्रण नसल्यामुळे तसेच कारखाना खाजगी असल्यामुळे प्रश्नाचा विषय राज्य शासनाच्या कार्यक्षेत्रात येत नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील ऊस तोडणी मजूरांच्या प्रलंबित मागण्यांबाबत

(३६) १८८९० (१९-०८-२०१५). श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.हसन मुश्रीफ (कागल) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ऊस तोडणी मजूरांच्या प्रलंबित मागण्यांबाबत त्वरीत निर्णय घ्यावा या संबंधीचे निवेदन माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान मा.सहकार मंत्री यांना राज्य ऊसतोडणी वाहतूक, मुक्कादम संघटनेने दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ऊसतोडणी मजूरांच्या मागण्यांचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, त्यापैकी किती मागण्यांवर शासनाने निर्णय घेतला वा घेण्यात येणार आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१९-१०-२०१५) : (१) होय, ऊस तोडणी मजूरांच्या विविध संघटनांची ऑगस्ट, २०१४ मध्ये त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबतची निवेदने प्राप्त झाली आहेत.

(२) संघटनांनी मुख्यत्वे ऊस तोडणी व वाहतूकीच्या दरात वाढ करण्याची मागणी केली आहे.

(३) व (४) सदर प्रकरणी कार्यवाही महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाकडून होत असते. सदर बाब साखर कारखान्यांच्या आर्थिक प्रश्नांशी निगडित असून महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालक मंडळाच्या सभेपुढे ठेवावी लागणार आहे, असे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ, मुंबई यांनी कळविले आहे.

राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतक-यांची होणारी अडवणुकीबाबत

(३७) १९१३३ (१३-०८-२०१५). श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.सुधाकर भालेराव (उदगीर), श्री.सुरेश (राजूमामा) भोळे (जळगाव शहर), श्री.अजित पवार (बारामती), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.संजय केळकर (ठाणे) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतक-यांची होणारी अडवणुकीबाबत पणन मधील कालबाह्य झालेले नियम बदलण्याचा निर्णय माहे एप्रिल, २०१५ मध्ये शासनाने घेतला आहे हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, कृषी, फलोत्पादन व पणन या तिन्ही विभागाची एकत्रित सांगड घालून पणन मंडळाच्या माध्यमातून बाजार समित्या आणि शेतकरी यांचे हित लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, निर्णयाचे स्वरूप काय आहे व निर्णयाची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात येणार आहे,
- (४) नसल्यास विलंबाची कारणे काय ?

श्री. चंद्रकांत पाटील (०८-१०-२०१५) : (१) होय.

- (२) व (३) आडत दर, आवारापुरते कार्यक्षेत्र, अधिनियमातील बदल, भाजीपाला नियमन मुक्ती, हमाल व तोलाईचे प्रश्न, बाजार समितीचे बळकटीकरण इत्यादी मुद्द्यांबाबत अभ्यास करण्यासाठी दि.३०.३.२०१५ रोजी एक समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

यावल (जि.जळगांव) शहरातील बाजार समितीच्या आवारात असलेल्या गोदामाच्या भिंतीस तडे गेल्याबाबत

(३८) १९९७३ (१४-०८-२०१५). श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) यावल (जि.जळगांव) शहरातील बाजार समितीच्या आवारात राज्य वखार महामंडळाने सव्वाचार हजार टन क्षमतेचे सुमारे पावणे दोन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या गोदामाच्या भिंतीस तडे गेल्याचे नुकतेच माहे मे, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर कामाची गुणवत्ता तपासण्यात आली होती काय, नसल्यास, त्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, सदर गोदामाच्या बांधकामास जबाबदार असणा-या व्यक्तींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१५-१०-२०१५) : (१) हे खरे नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) लागू नाही.

विदर्भ मिल अचलपूर (एनटीसी) येथील कामगारांच्या प्रश्नांबाबत

(३९) २०४३३ (११-०८-२०१५). श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) : सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विदर्भ मिल अचलपूर (एनटीसी) येथील कामगारांच्या प्रश्नांबाबत दिनांक १६ मार्च, २०१५ रोजी वा त्या सुमारास शासन आणि मिल प्रतिनिधी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे सोबत झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार तब्बल ४ महिन्यांनंतरही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता शासनाने केलेली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१५-१०-२०१५) : (१) व (२) शासन स्तरावर दि.१६.३.१५ रोजी झालेल्या बैठकीत चाळींचा पुर्नविकास करण्यासाठी आर्थिक व्यवहार्य आराखडा सादर करण्याच्या सूचना एन.टी.सी. च्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळ (एन.टी.सी.) हे केंद्र शासनाच्या अखत्यारित असून त्यांच्या व्यवस्थापनाने चाळींचा पुर्नविकास करण्यासाठी आर्थिक व्यवहार्य आराखडा सादर करण्यासाठी वास्तुविद्याविशारदाची नियुक्ती केली असून त्यांचेकडून लवकरच आराखडा अपेक्षित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे-नाशिक महामार्गावर आंबेठाण चौक व तळेगाव चौक येथे
उड्डाणपूल बांधण्याबाबत**

(४०) २०५३६ (३०-०७-२०१५). श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे-नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी व आंबेठाण चौकात दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने आंबेठाण चौक व तळेगाव चौक येथे उड्डाणपूल बांधण्याची मागणी तेथील नागरिकांनी रस्ते विकास विभागाकडे वारंवार केली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याकरिता सदरचे उड्डाणपूल आवश्यक असतानाही त्यांस रस्ते विकास विभागाने मान्यता दिली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरच्या उड्डाणपूलाला मंजूरी देण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१९-१०-२०१५) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) केंद्रशासनाने पुर्ण-नाशिक रस्त्याच्या कि.मी. १२/१९० ते ४२/००० या लांबीतील सहापदरीकरण प्रकल्पाच्या सुसाध्यता अहवाल तयार केलेला आहे. सदर अहवालानुसार पुणे-

नाशिक रस्त्यावर कि.मी. ३०/२०० ते ३३/४०० असा उड डाणपुल प्रस्तावित आहे. सदरचा सुसाध्यता अहवाल मंजूरीसाठी केंद्रशासनामार्फत सदर प्रस्तावाची तांत्रिक छाननी करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील साखर कारखान्यांमध्ये ठिबक सिंचनाचा
वापर करण्यास प्रोत्साहन देण्याबाबत**

(४१) २३२३४ (१९-०८-२०१५). श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ऊसाखालील क्षेत्रात पाण्याच्या वाढत्या वापरामुळे जमीन क्षारपड होत असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी प्रोत्साहन न दिल्यास कारखान्यांचा गाळप परवाना मिळणार नसल्याचा आदेश साखर आयुक्त यांनी प्रोत्साहन दिले आहेत, हे खरे आहे काय ?

(२) असल्यास, ठिबक सिंचन वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील किती साखर कारखान्यांनी प्रोत्साहन योजना सुरु केल्या आहेत,

(३) असल्यास, ठिबक सिंचनाचा वापर करण्यास प्रोत्साहन योजना सुरु न करणाऱ्या कारखान्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१९-१०-२०१५) :(१) होय.

(२) व (३) सन २०१४-१५ हंगामात साखरेचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना FRP देणेचा प्रश्न निर्माण झाल्याने कारखान्यांनी प्रोत्साहन योजना सुरु केलेल्या नाहीत. ठिबक सिंचन योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येते. या योजनेत शेतकरी हिस्सा महत्त्वाचा भाग आहे आणि सदर योजनेत भाग घेणे हे एच्छिक आहे. कारखान्यांनी त्यामध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना ठिबक सिंचन बसविण्यास प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सांगली जिल्ह्यातील पेठ, सांगली, मिरज व म्हैसाळ या रस्त्याचे काम रखडल्याबाबत

(४२) २३५८४ (३०-०७-२०१५). श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगली जिल्ह्यातील पेठ, सांगली, मिरज, म्हैसाळ या रा.मा.क्रमांक १३८ रस्त्याचे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या रस्त्याच्या कामाची मुदत संपून ही अद्याप काम सुरुच आहे हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या कामाच्या दिरंगाईमुळे या रस्त्यावरती प्रचंड वाहतुक कोंडी होऊन अपघातांचे प्रमाण वाढले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) नसल्यास, याबाबतची सद्यस्थिती काय आहे तसेच विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०६-१०-२०१५) : (१) व (२) अंशतः खरे आहे.

सदर रस्त्याचे काम करित असताना अस्तित्वातील मोरीमधून तुंग व कसबेडिग्रज गावाकडे जाणा-या पिण्याचे पाईप लाईन गेल्याने रुंदीकरणाच्या कामास अडथळा होऊन रुंदीकरणाचे काम सुरु करणेस विलंब झालेला होता. वाहतुक वर्दळ जास्त असल्यामुळे या रस्त्यावरील मोठी झाडे तोडण्यास उशीर झालेला होता. सदर मोठी झाडे तोडल्यानंतर प्रत्यक्ष रुंदीकरणाचे कामास सुरुवात करण्यात आली व काम सुरु केलेल्या कालावधीमध्ये गौण खनिज उत्खननास मनाई असल्याने खडी व मुरुम यांची उपलब्धता योग्य प्रमाणात न झाल्याने रुंदीकरणाच्या कामात सातत्य न राहिल्याने विलंब झालेला आहे.

रस्त्याच्या मंजूर कामांपैकी ३ कामे वगळता सर्व कामे पूर्ण झाली आहेत.

(३) व (४) सद्यःस्थितीत रस्त्याच्या मंजूर कामांपैकी पूर्ण कामे व प्रगतीपथावरील कामांच्या लांबीपैकी कि.मी. ३०/००० ते ३१/००० या लांबीतील रुंदीकरणाचे खडीकरण पूर्ण झालेले आहे. उर्वरित लांबीतील रस्ता वाहतुकीस सुस्थितीत आहे.

पुणे येथील नविन कात्रज बाह्यवळण महामार्गाचे जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द आणि ठिकाणचे जोड रस्ते, सेवा रस्ते, शेत रस्ते, जनावरांचे मार्ग गायब झाल्याबाबत

(४३) २३६५७ (३०-०७-२०१५). **श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) :** सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील नविन कात्रज बाह्यवळण महामार्गाचे जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द इ. ठिकाणचे जोड रस्ते, सेवा रस्ते, शेत रस्ते, जनावरांचे मार्ग गायब झाल्याचे माहे मे, २०१५ च्या सुमारास निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दिसाळ कारभारामुळे सदरचे बाह्यवळण महामार्ग नागरिकांना धोकादायक झाला आहे हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या गैरकारभाराची शासनाने चौकशी केली आहे काय, तसेच चौकशीत काय आढळून आले आहे,

(४) तसेच चौकशीनुसार शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील (१९-१०-२०१५) : (१) व (२) हे खरे नाही.

मुख्य रस्ता तथा सेवा रस्ते हे राईट ऑफ वे (रस्त्यासाठी संपादित) जागेमध्येच बांधण्यात आल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अहवालामध्ये नमुद करण्यात आले आहे.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.
(४) प्रश्न उद्भवत नाही.
(५) प्रश्न उद्भवत नाही.

**येरवडा (जि.पुणे) येथील शासकीय निवासस्थानांमध्ये बेकायदा
पोटभाडेकरू ठेवले असल्याबाबत**

(४४) २३६६८ (३१-०७-२०१५). श्री.भिमराव तापकीर (खडकवासला) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) येरवडा (जि.पुणे) येथील शासकीय निवासस्थानांमध्ये निवृत्त झालेल्या कर्मचा-यांसह अनेक कर्मचारी वर्षानुवर्षे राहत असून या घरांमध्ये अनेकांनी बेकायदा पोटभाडेकरू ठेवले असल्याचे माहे मे, २०१५ च्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
(३) असल्यास, चौकशीनुसार उक्त कर्मचा-यांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१३-१०-२०१५) : (१) होय.

- (२) होय. चौकशीअंती १४ शासकीय कर्मचा-यांनी पोटभाडेकरू ठेवले असल्याचे निदर्शनास आले आहे.
(३) दोषी कर्मचा-यांविरुद्ध संबंधित पोलिस स्टेशनमध्ये एफ.आय.आर दाखल करण्यात आला असून निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे यांना दि. १०/०७/२०१५ च्या पत्रान्वये निष्कासनाची कार्यवाही करून निवास स्थान ताब्यात घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच दोषी कर्मचा-यांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्याबाबत संबंधित विभागास दि. ७/९/२०१५ च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कणकवली तालुक्यातील (जि.सिंधुदुर्ग) कणकवली-हळवल रेल्वे फाटकाच्या ठिकाणी
उड्डाणपूलाची आवश्यकता असल्याबाबत**

(४५) २४६४१ (१४-०८-२०१५). श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कणकवली तालुक्यातील (जि.सिंधुदुर्ग) कणकवली-हळवल हा राज्यमार्ग कोल्हापूर ते गोवा जोडणारा सहयाद्री राज्यमार्ग प्रस्तावित असून हळवल-सोनवडे रस्ता या मार्गाला जोडला जात असल्याने हळवल रेल्वे फाटकाच्या ठिकाणी उड्डाणपूलाची आवश्यकता असल्याची बाब

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी शासनाकडे मंजूरीसाठी पाठविला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर उड्डाणपूलाच्या प्रस्तावावर शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे, त्यानुषंगाने कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे,

(३) अद्याप निर्णय घेतला नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०६-१०-२०१५) : (१) व (२) प्रश्नांकित रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम करण्याच्या कामास शासनाने रु. १६२ लक्ष इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. प्रत्यक्ष पुलाचा कामासाठी आवश्यक रक्कम राज्यशासनाने रेल्वे विभागाकडे उपलब्ध करून दिली आहे व ते रेल्वे विभागाने पूर्ण केले आहे. पूलाच्या जोड रस्ताचे काम राज्यशासनामार्फत करण्यात येणार आहे. जोड रस्त्यासाठी आवश्यक जमिनिचे भूसंपादन करण्याचे काम प्रगतीत असून भूसंपादन झाल्यावर जोडरस्त्याचे काम हाती घेण्याचे नियोजन आहे.

(३) प्रश्नच उद्भवत नाही.

कोरेगांव तालुक्यातील (जि.सातारा) रेल्वे गेटच्या ठिकाणी अंडरपास मार्ग करण्याबाबत

(४६) २४७८३ (१३-०८-२०१५). श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोरेगांव तालुक्यातील (जि.सातारा) १) जिहे कठापूर कोरेगांव तडवळे खेड रस्ता (सा.क्र.५/००) प्रजिमा-३४, कठापूर ता.कोरेगांव (रेल्वे गेट नं ७७(१५९/५-६)२)वडुथ साताररोड अंबवडे सं.कोरेगांव किन्हेई सांगवी रस्ता प्रजिमा -२८ (सा.क्र.१/८०० जरंडेश्वर (रेल्वेगेट नं.५९ (१३७/१-२), ३) भुईज शिवधर पाडळी जळगांव रस्ता प्रजिमा-२६ (सा.क्र.१/०००) शिवधर ता.जि.सातारा (रेल्वेगेट नं. ५८ (१३४/७-८) या रस्त्यावर तीन रेल्वे गेट आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याठिकाणी रेल्वे मार्ग प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्ग छेदत असून बहुतांशी वेळा रेल्वे गेट बंद असल्याने रुग्ण, विद्यार्थी, शेतकरी वर्ग इत्यादि प्रवाश्यांना तासनतास थांबावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) वरील रस्त्यावर प्रवासाचा मार्ग विना अडथळा होण्याकरिता या रेल्वे गेटच्या ठिकाणी अंडरपास करावे अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक १५ जून, २०१५ रोजी शासनाकडे पत्राद्वारे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याप्रकरणी शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०६-१०-२०५०) :(१) होय.

(२) पुणे-मिरज या रेल्वेमार्गावरून जाणा-या प्रति दिन ४० रेल्वे गाड्या जाण्याच्या वेळी रेल्वे गेट काही कालावधीसाठी बंद करण्यात येते.

(३) नाही. असे निवेदन प्राप्त नाही.

(४) व (५) प्रस्तुत रेल्वे गेटच्या ठिकाणी रेल्वे ओव्हर ब्रीज/अंडर पास बांधण्याचे काम रेल्वे व राज्यशासनाच्या सहभागातून मंजूरी करण्याचे प्रयत्न राहतील.

**मौजे मलकापूर-पिंपळगांव देवी (जि.बुलडाणा) या रस्त्याच्या
मजबूतीकरण व डांबरीकरणाबाबत**

(४७) २५४२० (३१-०७-२०१५). श्री.चैनसुख संचेती (मलकापूर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदार संघातील मौजे मलकापूर-पिंपळगांव देवी हा प्रमुख जिल्हा मार्ग ४ कि.मी. लांबीचा रस्ता अत्यंत नादुरुस्त असून या रस्त्यावरून सर्व सामान्य नागरीक, दुचाकी व चारचाकी वाहन धारकांना ये-जा करणे त्रासाचे झाले असल्याचे माहे जून, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले असून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १५० लक्ष रुपये निधीची आवश्यकता आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रस्ता दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे, हे ही खरे आहे काय,

(३) उपरोक्त रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, खामगांव यांना वेळोवेळी सूचित केले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. चंद्रकांत पाटील (०६-१०-२०१५) :(१) होय, अशंत: खरे, रस्त्याच्या लांबीपैकी ७.५० कि.मी. लांबीतील भागाची सुधारणा व डांबरीकरण करणे आवश्यक आहे.

(२) होय.

(३) होय, कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग खामगाव यांनी मैखिकरित्या सूचित करण्यात आले आहे.

(४) रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाची दुरुस्ती करण्यात येत असून वाहतूक सुरु आहे. प्रश्नांकित लांबीत करावयाचे सुधारणा व डांबरीकरणाचे ७.५० कि.मी. लांबीतील काम मंजूरी निधी निकष व प्राधान्यक्रमानुसार हाती घेण्याचे प्रयत्न राहतील.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**दर्यापूर (जि.अमरावती) येथील संत गाडगे बाबा सहकारी
सुत-गिरणी सुरु करण्याबाबत**

(४८) २५६०१ (०५-०९-२०१५). श्री.रमेश बंडीले (दर्यापूर) : सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दर्यापूर (जि.अमरावती) येथील संत गाडगे बाबा सहकारी सुत-गिरणी हि बंद स्थितीत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या संदर्भात लोकप्रतिनिधी यांनी सुतगिरणी सुरु करण्याबाबत मा.सहकार व पणन मंत्री यांना दिनांक ११ डिसेंबर, २०१४ व दिनांक १२ मार्च, २०१५ रोजी वा त्या सुमारास पत्राद्वारे मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१९-१०-२०१५) :(१) होय.

(२) होय.

(३) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने रु.११५२.८५ लाख दिर्घ मुदती कर्ज सदर सूतगिरणीला दिले आहे. राज्य बँकेने दिलेल्या कर्जाची रक्कम गिरणीने परतफेड न केल्याने राज्य बँकेने न्यायालयात दावा दाखल करून वसुली दाखला प्राप्त केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी अमरावती यांनी दि.२/७/२००७ रोजी गिरणीची मालमत्ता जप्त केलेली आहे. राज्य बँकेने गिरणीला दिलेल्या कर्जास शासनाने हमी घेतली असल्याने सदर कर्ज वसुली करिता शासनाविरुद्ध बँकेने मा.उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दाखल केली आहे. सध्या गिरणीसंदर्भात मा.उच्च न्यायालयात प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विदर्भातील पाच सुतगिरण्या सुरु करण्याबाबत

(४९) २६०४९ (२१-०८-२०१५). श्री.रमेश बंडीले (दर्यापूर) : सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) विदर्भातील पाच सुतगिरण्या अवसायानात निघाल्या कामगारांची १९४ कोटी १८ लक्ष थकबाकी असल्याचे वृत्त दिनांक २६ एप्रिल, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, विदर्भातील कापूस उत्पादक शेतक-यांना आणि कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टीने सुतगिरण्या सुरु करण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१९-१०-२०१५) :(१) विदर्भातील पाच सूत गिरण्या अवसायनात असून कामगारांची रु.१५.५३ कोटी देणी थकीत आहेत, हे खरे आहे.

(२) विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या कापूस उत्पादक क्षेत्रात सहकारी सूतगिरण्या अर्थसहाय्यासाठी घेण्याची बाब वस्त्रोद्योग धोरणात समाविष्ट असून सदर धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टिने अवसायनातील सहकारी सूत गिरण्यांची मालमत्ता विक्री करून कामगारांची देणी प्राधान्यक्रम प्रमाणे भागविण्यात येत आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

डि.मॉडर्न को.ऑप.बँक लि. चाळीसगाव या बँकेमार्फत वाटप करण्यात आलेल्या मार्जिन मनीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याबाबत

(५०) २६४३७ (१९-०८-२०१५). श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगांव जिल्हयामध्ये मंडळाच्या जिल्हा कर्मचाऱ्यामार्फत सन २००६-०७ या आर्थिक वर्षात आर.ई.जी.पी. योजने अंतर्गत डि.मॉडर्न को.ऑप.बँक लि. चाळीसगाव या बँकेमार्फत वाटप करण्यात आलेल्या मार्जिन मनीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याने याबाबत तातडीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी श्री.राजेंद्र मांगो निकम, संपादक साप्ताहिक महासुत्र चौफेर, चाळीसगाव यांनी दिनांक ७ फेब्रुवारी, २०१५ रोजीच्या निवेदनामध्ये मा.मुख्यमंत्री यांना केली हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या गैरव्यवहाराची चौकशी केली हे खरे आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत निष्पन्न काय आहेत व त्याअनुषंगाने दोषीवर कोणती कारवाई केली आहे, वा करण्यात येत आहे,

(४) या प्रकरणी अद्याप चौकशी पूर्ण झाली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई (२३-१०-२०१५) :(१) होय, हे खरे आहे.

मात्र सदर निवेदन हे श्री. राजेंद्र मांगो निकम यांनी केलेले नसून, ते श्री. रविंद्र मांगो निकम, संपादक, साप्ताहिक महासुत्र चौफेर चाळीसगाव यांनी केले आहे.

(२) होय.

(३) रु. ३७.९२ लक्ष रकमेच्या आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक अनुमान आहे. या प्रकरणी मंडळाची फसवणूक झाल्याने या प्रकरणी पोलीस स्टेशन, चाळीसगाव जिल्हा जळगाव यांनी सर्व संबंधितांवर दिनांक १६/०७/२०१५ रोजी गुन्हा क्र. २३१/१५ दाखल केला आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संबंधितांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई (औरंगाबाद खंडपीठ) यांचे समोर क्रिमीनल रिट पिरिशन क्र. ९५९/२०१५ दाखल केला आहे सदर रिट पिटीशनची सुनावणी दिनांक २१/०८/२०१५ रोजी होऊन शासनाच्या हक्काला व

वि.स. ५७ (36)

युक्तीवादाला बाधा न येऊ देता संबंधितांनी या प्रकरणाशी संबंधीत रक्कम शासनाकडे जमा करण्याची परवानगी दिली असून, या प्रकरणी आर.ई.जी. पी. योजनेअंतर्गत मार्जिन मनीच्या स्वरूपात संबंधितांनी रु ३७.९२ लाख रक्कमेपैकी रु. १५.६१ लाख रक्कम सर्व संबंधितांपैकी काही जणांनी दिनांक १५/०९/२०१५ व १६/०९/२०१५ रोजी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जळगांव यांच्या कार्यालयात जमा केली आहे.

(४) सदर प्रकरणी चौकशी पूर्ण करण्यात आली असून, संबंधितांविरुद्ध पोलीस निरीक्षक, चाळीसगांव पोलीस स्टेशन, जिल्हा जळगांव यांनी गुन्हा दाखल केलेला आहे.

विधान भवन :
नागपूर.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, नागपूर.